ROSELABS FINANCE LIMITED

July 14, 2023

To, BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001

Scrip Code - 531324

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.roselabsfinancelimited.in

You are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours truly,
For Roselabs Finance Limited

Abhijeet Shinde Company Secretary Membership No. A33077

Encl: A/a

Govt lists Delhi services ordinance for Parliament's monsoon session

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 13

THE GOVERNMENT ON Thursday listed bills on personal data protection, to amend forest conservation laws and on the contentious ordinance on Delhi services for the Monsoon Session of Parliament beginning next week.

A bulletin issued by the Lok Sabha Secretariat listed 21

news bills for the Monsoon Session, including a draft legislation to check film piracy, introduce age-based categories for censor certification and to set up the National Research Foundation. Also listed for considera-

tion and passage during the session were the Jan Vishwas (Amendment of Provisions) Bill and the Multi-State Cooperative Societies (Amendment) Bill, among others.



International Infotech Park, Vashi - 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com, Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434 CIN: L72900MH2000PLC128943

INFORMATION REGARDING TWENTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO - VISUAL MEANS (OAVM)

Shareholders may note that the 23rd Annual General Meeting ('AGM') of the members of IRIS Business Services Limited ('the Company') will be held on August 14th, 2023 at 11.00 a.m. (I.S.T.) through Video Conferencing ('VC'), Other Audio Visual Means (OAVM) only, to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM. In accordance with the General Circulars I'MCA Circulars') issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No.02/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circulars issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, allowed the Companies to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, Notice of the AGM along with the Annual Report will be sent through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/ Depository Participants. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed vide above mentioned MCA Circulars and SEBI Circulars. However, the physical copies of the Notice of the 23° AGM along with the Annual Report 2022-23 shall be sent to the members, who request the same at cs@irisbusiness.com

Members may note that the Notice of AGM and the Annual Report 2022-23 will also be made available on the website of the Company at www.irisbusiness.com, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Manner of Voting

The Company is pleased to provide the facility of e-voting to its shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using a remote e-voting system as well as evoting during the AGM (collectively referred as 'e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL'), for providing the e-voting facility to the shareholders. The instructions for evoting are provided in the Notice of the AGM.

Registration of email address with the Company / DP:

1. Shareholders whose Email IDs are not registered with the Company, Depository Participants, for registration of Email IDs and procuring User ID and Password for the purpose of remote e-voting & e-voting at the AGM shall provide by email to Company at cs@irisbusiness.com or the RTA - Link Intime India Pvt. Ltd. at rnt.helpdesk@linkintime.co.in. necessary details like:

 For Physical shareholders - Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back);

 b. For Demat shareholders - Demat account details (CDSL 16-digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement and self-attested scan copy of PAN and AADHAR.

2. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with their relevant Depository

Additional information for the benefit of Members:

SEBI has mandated the updation of PAN, contact, Bank account, specimen signature and nomination details, against folio / demat account. PAN is also required to be updated for participating in the securities market, deletion of name of deceased holder and transmission / transposition of shares. As per applicable SEBI Circular, PAN details are to be compulsorily linked to Aadhar details by the date specified by Central Board of Direct Taxes. Members are requested to submit PAN, or intimate all changes pertaining to their bank details, mandates, nominations, power of attorney, change of address, change of name, e-mail address, contact numbers, specimen signature (as applicable) etc., to their Depository Participant ("DP") in case of holding in dematerialised form or to Company's Registrar and Share Transfer Agents through Form ISR-1, Form ISR-2 and Form ISR-3 (as applicable) available at www.irisbusiness.com. in case of holdings in physical form. For IRIS Business Services Limited

Place: Vashi, Navi Mumbai Date: 13/07/2023

Santoshkumar Sharma

Company Secretary & Compliance Officer

SEBI ISSUES CIRCULAR

Disclosure of material events to be stricter

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 13

SEBI ON WEDNESDAY came out with a "stricter timeline" for disclosure of material events or information by listed companies and introduced criteria for determining the materiality of events. The new framework will become effective from July 15, Sebi said in a circular.

Under the framework, the regulator asked listed companies to disclose family settlement agreements, which can impact the management and control of such firms, to the stock exchanges. These agreements need to be disclosed within 12 hours in case a listed entity is a party and within 24 hours where the listed entity is not a party.

Further, for material events or information which emanate from the listed entity, including those related to acquisitions, scheme of arrangement, consolidation of shares, and buyback of securities, the timeline for disclosure by the

CENTRAL RAILWAY

OPEN E-TENDER NOTICE Sr. No.: 1. A) Neral-Proposed construction of G+2 service building for replacement of indoor and outdoor signalling gear of Neral PI cabin with Electronic Interlocking in Kalyan - Lonavala section. (B) Proposal of building for replacement of Indoor & Outdoor Signaling gears of NILJE PI cabin with Electronic Interlocking in Diwa - Panvel section of Mumbai Division. Approximate Value: Rs. 428.67 Lakhs, EMD: Rs. 3,64,300/-, Completion period: 15 months. Tender closing date & time of aforesaid tenders: Up-to 11.00 hrs. on 14-07-2023 and will be opened after 11.00 hrs. I) The tenderers requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. II) Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. III) The Bid Security shall be deposited either in cash through e-payment gateway or submitted as Bank Guarantee bond from a scheduled commercial bank of India or as mentioned in tender documents. IV) For further enquiry, may contact :Office of Divisional Railway Manager, Gati Shakti Unit, Ground Floor, Central Railway on phone 022-67453928. V) This tenders complies with Public Procurement Policy Order 2017 dated 16-9-2017. Complete details of tenders are available at the website "www.ireps.gov.in".

Open e-Tender Notice No. CR-GSU CSMT-2023-18-2 of 23.06.2023 Download UTS APP for tickets 290



entity has been reduced from 24 hours to 12 hours.

In case of information that emanates from a decision taken in a meeting of the board of directors, the disclosure needs to be made within 30 minutes from the closure of such meeting.

Besides, the timelines have been fixed 24 hours from the occurrence of the event in case the information is not emanating from within the listed entity. This included a revision in rating, fraud or defaults by a listed entity, its promoter, relation to loans from banks, one-time settlement with a bank and winding-up petition filed by any party/creditors.

With regard to criteria for determining the materiality of events, Sebi said one of the criteria is the omission of an event, whose value or the expected impact in terms of value, exceeds the lower of 2% of turnover, or 2% of net worth as per the last audited consolidated financial statements or 5% of the average of absolute value of profit or loss after tax, according to the last three audited consolidated listed entity.

Nations need to join forces to tackle cyber terror threat: Shah

EXPRESS NEWS SERVICE New Delhi, July 13

ALERTING THE GLOBAL community about cybercrime incidents ranging from ransomware attacks and online harassment to fake news and misinformation campaigns with 'toolkit', Union Home Minister Amit Shah on Thursday said such activities have a direct impact on national security and asked all G20 membernations to act by rising above conventional geographic boundaries to stop such crimes and criminals. Shah said some anti-social

elements and global forces are using technology to cause economic and social harm to citizens and governments. Shah, who was speaking at the inaugural session of 'G20 Conference on Crime and Security in the Age of NFTs, AI and Metaverse', underlined a "growing tendency" to strategically target critical information and financial systems. "Such activities are a mat-

ter of national concern, as their activities have a direct impact on national security, law and order, and the economy. If such crimes and criminals have to be stopped, then we have to think and act by directors; restructuring in financial statements of the rising above conventional Manoj Kumar Jayaswal. geographic boundaries."

Coal allocation scam: Ex-MP Darda, six others convicted

EXPRESS NEWS SERVICE New Delhi, July 13

A DELHI COURT on Thursday convicted former Rajya Sabha MP Vijay Darda and former coal secretary H C Gupta, along with five other accused, in a CBI case related to irregularities in the allocation of a coal block in Chhattisgarh.

The court held the accused guilty of criminal conspiracy (punishable under Section 120-B of IPC) and cheating (punishable under section 420 of IPC) and under various provisions of the Prevention of Corruption Act. Arguments on the quan-

tum of punishment are scheduled for July 18.

The court stated that Darda, who is also the chairperson of the Lokmat Group, had "misrepresented" facts in letters written to the then PM Manmohan Singh, who also held the coal portfolio. It said-Darda had done so to secure the Fatehpur (East) coal block in Chhattisgarh for JLD Yavatmal Energy Pvt Ltd.

The 35th Screening Committee allotted the coal block to JLD Yavatmal Energy.

Special Judge Sanjay Bansal also convicted the former MP's son Devender Darda, senior public servants KS Kropha and K C Samria, JLD Yavatmal Energy Pvt Ltd and its Director

In its FIR, the CBI had manner.



alleged that JLD Yavatmal Energy had wrongfully concealed the previous allocation of four coal blocks to its group companies in 1999-2005. But the probe agency later filed a closure report, saying that no undue benefit was extended to JLD Yavatmal Energy by the coal ministry in allocation of coal blocks.

The CBI had said that nothing substantial had emerged to establish cheating and crimi nal conspiracy among officials of the Coal Ministry and JLD Yavatmal Energy's directors.

Thursday's convictions are the 13th in the coal scam, which had rocked the Manmohan Singh-led UPA-II government. In 2012, the Comptroller and Auditor General had slammed the government for alleged inefficient allocation of 194 coal blocks to public sector enterprises and private companies between 2004 and 2009 in a non-transparent

ROSELABS FINANCE LIMITED CIN - L70100MH1995PLC318333 Regd. Office: 412, Floor- 4, 17G , Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Homiman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 91.22.67737373 Fax: +91.22.23024420

Website: www.roselabsfinancelimited.in, E-mail: roselabsfinance@lodhagroup.com

					(₹ in Lakhs)	
Sr.	Particulars	For the quarter ended			For the year ended	
No.		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23	
0.000		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations		8.04	14	15.08	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4.30)	(14.49)	(4.59)	(54.13)	
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.30)	245.92	(4.59)	206.28	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.30)	245.92	(4.59)	201.59	
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(4.30)	245.92	(4.59)	201.59	
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(1,430.39)	

Place : Mumbai

Date: 13-July-2023

Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)

(not annualised)*Basic and Diluted

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e.

(0.04)

2.46

For Roselabs Finance Limited Sanjyot Rangnekar Director

(DIN: 07128992)

(0.05)

2.02

Countdown begins for Chandrayaan 3 launch

JOHNSON TA Bengaluru, July 13

THE INDIAN SPACE Research Organization will embark on its second attempt to carry out a soft touchdown of a robotic lander on the surface of the moon on Friday with the launch of the Chandrayaan 3 spacecraft on board the LVM3 rocket from Satish Dhawan Space Centre at Sriharikota.

If the soft-landing succeeds, India will become the fourth country in the world to have achieved this. Ahead of the launch, scheduled for

14.35 pm Friday from the second launch pad at Sriharikota in Andhra Pradesh, the countdown for the launch began Thursday afternoon with the mission authorisation board clearing the launch. Announcing this, ISRO said that the

mission readiness review had been



Chandrayaan-3, a day before the launch at Sriharikota.

> completed and the "board has authorised the launch".

> Chandrayaan 3 mission,

spread over nearly 40 days

with a possible moon rendezvous scheduled for

August 23, will, on Friday,

involve the launching of

ISRO's heavy lift LVM3 rocket into space with the

Chandrayaan 3 spacecraft

onboard to an altitude of

179.192 km in a flight span-

ning 969.42 second (over 16

LVM3 rocket will carry its

3895-kg payload using three

different rocket power stages

with a maximum thrust of

10.242 km/sec (over 36000

km/hr) being provided by the

indigenous cryogenic C-25

engine fired on the rocket in

the final phase -- just ahead

of the separation of the

Chandrayaan 3 spacecraft

by a pair of solid fuel booster

engines at the beginning for

lift-off and for a duration of

108 seconds followed by a

liquid fuel stage for around

90 seconds before the cryo-

genic stage kicks in after

307 seconds of flight and

first (earth) day of sunshine

on the moon (that is the first

of the 15 earth days of sun

on the moon) then we will

have a life of at least 15 days

for the mission. This is the

date on which we are going

to land and if everything

goes well the date would be

August 23 and it could be

press conference in Ben-

"If we have to land on the

fires for over 10 minutes.

The rocket will be fired

from the rocket.

During this period, the

minutes).

The first part of the

GRP LIMITED CIN: L25191GJ1974PLC002555

Registered Office: Plot No.8, GIDC Estate, Ankleshwar - 393 002, Gujarat. Tel no.: 02646 250471. E-mail id: investor.relations@grpweb.com, Website: www.grpweb.com

Notice of 49th Annual General Meeting (AGM) and e-voting Notice is hereby given that the 49th Annual General Meeting ("AGM") of GRP Limited will be held on Friday, 4th August, 2023 at 12.30 p.m. IST through Video

Conferencing / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and by the Securities Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder, the ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR"), without the physical presence of

In compliance with the MCA Circulars, SEBI Circulars, the requirement of sending physical copy of the AGM Notice and Annual Report to the Members have been dispensed with and accordingly, the Notice of the 49th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 has been sent by email on Thursday, 13th July, 2023 to those Members whose email addresses are registered with the Company /respective depository Participant/s ("DP's"). The Notice of the 49th AGM and the Annual Report are also available on website of the Company at www.grpweb.com and the website of the Stock

AGM is also available on the website of National Securities Depository Ltd. ("NSDL") at www.evoting.nsdl.com The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the AGM through VC/OAVM facility and for providing electronic

Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice of the 49th

voting ("e-voting") facility to its members, to exercise their votes through the remote e-voting and e-voting at the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date, may cast their votes on the business as set forth in the Notice

of the 49th AGM, electronically by remote e-voting system of NSDL. In terms of the MCA circulars, since the physical attendance of the members has been dispensed with, there is no requirement of appointment of proxies

Accordingly, the facility of appointment of proxies by the members under section 105 of the Act, will not be available for the AGM. The business as set forth in the AGM Notice may be transacted through remote e-voting or e-voting at the AGM. The members may be informed that:

The remote e-voting shall commence on Tuesday, 1st August, 2023 at 9:00 a.m. (IST);

The remote e-voting shall end on Thursday, 3rd August, 2023 at 5:00 p.m. (IST); Once vote on a resolution is cast by member, the same cannot be changed;

Notice of the AGM for information purpose only:

d. Electronic Voting Event Number (EVEN): 124432; Cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM facility and e-voting during

the AGM, is Friday, 28th July, 2023; Record date for determining eligibility of members to receive dividend for the financial year ended 31st March, 2023, if approved at the AGM: Friday,

If the dividend, as recommended by the Board of Directors, is approved at the AGM, payment of such dividend subject to Deduction of Tax at Source ("TDS") will be made within the statutory time limit of 30 days;

Any person, who becomes member of the Company after despatch of the AGM Notice and holds shares as on cut-off date i.e. Friday, 28th July, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting his/her vote. A person who is not a member as on cut-off date should treat this

Members who have cast their vote by remote e-voting prior to the 49th AGM may participate in the 49th AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote at the 49th AGM; Members attending the 49th AGM and who have not cast their vote by remote e-voting, will be entitled to cast their vote through e-voting system during

the 49th AGM; The process and manner of remote e-voting and e-voting during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for

members who have not registered their email address, is provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.grpweb.com to obtain such details; Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending through VC/OAVM facility, shall be counted for the purpose of reckoning the Quorum under section 103 of the Act;

m. In case of queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the "download" section of www.evoting.nsdl.com. The Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on

evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Email: evoting@nsdl.co.in, Tel: 91 22 24994545. In order to receive dividend electronically in timely manner, members are requested to register/update their complete bank details:

with their respective DP's with whom they maintain their demat accounts if shares are held in dematerialized form by submitting the requisite

with RTA, if shares are held in physical form by submitting (i) scanned copy of the signed request letter which shall contains member's name, folio number, bank details such as name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. (ii) self-attested copy of the PAN

Members are also requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail ID, mobile numbers, PAN, mandates, nominations power of attorney, etc.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the members and the Company is required to deduct TDS from dividend paid to the members at prescribed rates in the Income Tax Act, 1961. To enable the company to enable the correct TDS rates, the members are requested to

furnish prescribed documentation to Universal Capital Securities Pvt. Ltd. ("UCS"), Registrar and Transfer agents ("RTA") on or before Friday, 21st July, 2023. Notice is further given as per Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books of the Company shall remain closed from Saturday, 29th July, 2023 to Friday, 4th August, 2023 (both days inclusive) for the purpose of dividend and

AGM for the financial year 2022-23. The dividend of Rs. 17/- per equity share of Rs. 10/- each, if approved by the members at the AGM, will be paid subject to the applicable tax deducted at source ("TDS") within the prescribed time limit. for **GRP Limited**

Sd/-Harsh Gandhi Joint Managing Director (DIN No. 00133091)

Place: New Delhi

Date: July 13, 2023



(CIN: L15100TN1951PLC000640)

Registered Office: Dalmiapuram, Dist. Tiruchirapalli TN 621651 In

Phone No.: 01123465100; Fax No.: 011 23313303 E – mail – sec.corp@dalmiasugar.com Website: www.dalmiasugar.com

Notice regarding 71st Annual General Meeting

Shareholders may please note that the 71stAnnual General Meeting ("AGM") of the Company will be convened through Video Conferencing/other Audio Visual Means on Friday, August 11, 2023at 11.00 AM IST as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder ("the Act") read with General Circular Nos. 20/2020 and 10/2022 dated 5thMay 2020 and 28" December 2022, respectively, and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), without the physical presence of the members at a common venue.

The Notice of the AGM and the Annual Report will also be made available on the Company's website www.dalmiasugar.com, websites of the stock exchanges where shares of the Company are listed, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at

The Company is providing remote e-voting facility to the Shareholders through National Securities Depository Limited ("NSDL"). The remote e-Voting period commences on Tuesday, August 8, 2023at 9:00 A.M. and ends on Thursday, August 10, 2023 at 5:00 P.M. During this period, Shareholders holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, August04, 2023, i.e., cut-off date, may cast their vote electronically. The shareholders unable to vote through remote e-voting would be able to do the evoting at the AGM by using their credentials, the details of the credentials are mentioned in the AGM Notice. The detailed procedure for remote e-voting/e-voting during the AGM is also provided in the notice of the AGM.

Shareholders may please take note that the Board of Directors of the Company in their meeting held on May 19, 2023, recommended final dividend of Rs. 1.00 (50%) per equity share for the Financial Year ended March 31, 2023. The final dividend if approved, will be paid to members whose names appear in the Register of Members as on Friday, August 04, 2023.

Shareholders whose e-mail addresses are not registered may temporarily get their e-mail address and mobile number registered with the Company/National Security Depositories Limited by sending a request at sec.corp@dalmiasugar.com/evoting@nsdl.co.in. Shareholders who have registered/not registered their e-mail address and mobile nos. including address and bank details may please contact and validate/update their details and also submit their mandates for receiving the dividend directly into their bank with the Depository Participant in case the shares are held in electronic form and with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited in case the shares are held in physical form. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com.

The e-Voting process has been enabled to all the individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts / websites of Depositories / DPs. Individual demat account holders would be able to cast their vote without having to register again with NSDL.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after sending of the AGM Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-Voting then he /she can use his / her existing User ID and password for casting the vote.

For Dalmia Bharat Sugar and Industries Limited

Aashhima V Khanna **Company Secretary** Membership No. –ACS34517

August 24 also. It cannot be August 25 or 26. Then what we will do is we will not land and we will wait for a month when there is going to be 15 days of sun again then the date could be September 20 or later," ISRO chairman S Somanath said on July 7 at a

galuru.

financialexp.ep

Date: 13th July, 2023

Place : Mumbai

Card and (iii) cancelled cheque leaf.

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to public at large that my client Mrs. Sunithaasri Prasanna Jagtap has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.A/203 on 2nd Floor in the building known as Gokul Heights Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.7 and bearing distinctive Nos. from 61 to 70 (both inclusive), from the name of her husband Late Mr. Prasanna Prabhakar Jagtap who expired on 12/05/2020, to her name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shor No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 14/07/2023 Advocate

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, **श्री. रमेश वसंत सावंत** हे **सदनिका क्र** २०३, दुसरा मजला, न्यु केतकी को.ऑ.हौ.सो.लि. गांव मौजे निळेमोरे,नालासोपारा (पश्चिम), ता. वसई जि **पालघर** चे मालक होते तरी त्यांचे **दिनांक ११** १०/२०२० रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देश . केलेले नव्हते त्यांच्यापुर्वी त्यांची **पत्नी दमयंती रमेश सावंत** यांचेही **दिनांक ०८/०८/२००६** रोजी निधन द्याले आहे आणि आता **श्री ग्रोश वर्मन मावंत** यांच्य पश्चात १)शुभांगी रमेश सावंत लग्ना नंतर सौ. प्रियांका ाणपत सावंत (विवाहीत मुलगी), २)दर्शना रमेश सावंत लग्नानंतर सौ. वंदना सी. सरफरे (विवाही मलगी),३)अभिजीत रमेश सावंत (मलगा), ४) कविता रमेश सावंत लग्नानंतर सौ. कविता अमित **गर्ब (विवाहीत मुलगी),** हे त्यांचे वारस आहेत. तर्र गणैकी पाद्ये अशिल श्री अभिन्तीत ग्रोश मातंत गर्न सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसदा म्हणजेच **१)शृभांगी रमेश सावंत लग्नानंतर सौ. प्रियांक** ाणपत सावंत (विवाहीत मलगी), २)दर्शना रमेश सावंत लग्नानंतर सौ. वंदना सी. सरफरे (विवाही मुलगी) ३)कविता रमेश सावंत लग्नानंतर सौ. कवित अमित परब (विवाहीत मुलगी), यांनी त्यांची नाहरक द्री दिली आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालम करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गगणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळर कब्जा गहाण दान बक्षीस करार, मृत्यपत्र, को दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखं राव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन ०५ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्या अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तं गेडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद सदनिकेसंबंधीची पहील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यार्व

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को ऑ.हौ.सो.लि. , दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प ४०१ २०३.

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. BHAVESH SUDHIR DAVARIA, that he alongwith his father Late MR. SUDHIR MAHIDAS DAVARIA, mother MRS. SHARDA SUDHIR DAVARIA & wife MRS KASHMIRA BHAVESH DAVARIA ourchased Flat No. B/803 on Eigh Floor, in 'B' -Wing, Area admeasurin about 668 Sq. Ft. (Carpet) i.e. 62.0 Sq. Mtrs. (Carpet) in the Building No. 2 known as "UNIQUE CORNER BLDG NO. 2." situated at Village Manickpui Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghai within the limits of Vasai-Virar Shaha Mahanagarpalika and within the jurisdiction of Sub-Registrar Vasai ATA MR SIIDHIR MAHIDAS DAVARIA died intestate o 31/12/2022 leaving behind him (1 MRS. SHARDA SUDHIR DAVARIA (Wife), (2) MR. KASHYAP SUDHIF DAVÁRIA - (Son) & (3) MR. BHAVESH SUDHIR DAVARIA - (Son) as his only egal heir of his 25% share in the said Then Releasors i.e. (1) MRS SHARDA SUDHIR DAVARIÁ & (2 MR. KASHYAP SUDHIR DAVARIA released their 16.333% share in favo of Releasee i.e. MR. BHAVESH SUDHIR DAVARIA and confirming party i.e. MRS. KASHMIRA BHAVESH DAVARIA has give hei N O C for the same The said Release Deed was duly

registered in the office of the Sub Registrar Vasai 1, bearing Regd. No 7915/2023, Receipt No. 9454, Dated having 50% lawful owner of the said flat & so it is hereby requested that if any person and or institution having any claim / Right / Title/ Lien / Charge nterest in any way on the said propert may give in writing to the undersigned with the proofs / evidence and supporting document thereof, withir 14 (Fourteen) days from the date o oublication of this notice.

ADV. NAGESH J. DUBE 'Dube House', Opp: Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202 Place : Vasai (W). Date : 14.07.2023

सहकारी संस्थांचे उपनिबंधक, एन-वॉर्ड, खोली क्र. ३११, ३रा मजला, कोकण भवन, नवी मुंबई - ४०० ६१४. जाहिर सूचना

सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. ३७. राजावाडी नाका. एम.जी. रोड. ...अर्जदार घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७. १. मेबेल जॉर्ज आणि क्लिफ्टन जॉर्ज, दुकान क्रमांक १, सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि . प्लॉट क्र. ३७, राजावाडी नाका, एम.जी. रोड, घाटकोपर (पूर्व), ...प्रतिवादी

मंबई - ४०० ०७७ **२. मे. अरिस्टो सेल्स एजेन्सी,** दुकान क्रमांक ३, सावनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. ३७, राजावाडी नाका, एम.जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७.

उपरोक्त नमद केलेल्या प्रतिसादकर्त्यांना या सार्वजनिक सचनेद्रारे सचित केले जाते की अर्जदार सोसायटीन थकबाकी वसुलीकरिता कलम १५४ बी-२९ (१) अंतर्गत एन-वॉर्डच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमक्ष अर्ज दाखल केला आहे आणि वर नमूद केलेल्या पत्त्यावर सूचना बजावण्यात आली होती, परंतु तुमच्या बाजूने कोणीह आले नाही आणि एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शेवटच्या वेळी याद्वारे सूचि करत आहोत. ही जाहिर सूचना की पुढील सुनावणीची तारीख २७.०७.२०२३ रोजी दु.१२.४५ वा. ठेवेल आहे. तमची इच्छा असल्यास तम्ही उपस्थित राह शकता. वर नमद केलेल्या तारखेला तमच्या बाजने कोणीही आले नाही, तर एकतर्फी आदेश पारित केला जाईल, ज्याची तुम्ही नोंद घेऊ शकता.

अ.क्र. कसूरदाराचे नाव १. मेबेल जॉर्ज आणि क्लिफ्टन जॉर्ज,			
अ.क्र.	कसूरदाराचे नाव	दूकान क्र.	वसूली रक्कम
٤.	मेबेल जॉर्ज आणि क्लिफ्टन जॉर्ज,	दूकान क्र.१	₹.३,३४,३३३/-
٦.	मे. अरिस्टो सेल्स एजेन्सी	दूकान क्र.३	रू.३,६६,७१८/-
-0			1 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2

ही जाहिर सूचना दि.१४.०७.२०२३ रोजी माझ्या कार्यालयातून पाठविण्यात आली आहे आणि मी या जाहि सचनेवर स्वाक्षरी करून मान्यता दिली आहे.

> को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एन-वॉर्ड मुंबई कोकण भवन, नवी मुंबई

रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुरध्वनी:९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)						
		संपलेली तिमाही				
तपशील	३०.०६.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३०.०६.२२ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	۷.0۷	-	१५.०८		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(8.8)	(१४.४९)	(४.५९)	(५४.१३)		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.8)	२४५.९२	(४.५९)	२०६.२८		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(¥.\$0)	२४५.९२	(४.५९)	२०१.५९		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(4.20)	214 62	()(10)	200.40		
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)	(8.30) 800.00	२४५.९२ १०००.००	(४.५९) १०००.००	२०१.५९ १०००.००		
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे				(१४३०.३९)		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(80.0)	२.४६	(0.04)	2.02		

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

> रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरित संज्योत रांगणेक डीआयएन:०७१२८९९

> > ताबा

सूचना

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १३ जुलै, २०२३

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड UNITY Finan -6- UNIIY क्रिक्ट निर्वणीकृत कार्यालयः बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. कॉपीरेट कार्यालयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८

(स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फिनास्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्सिन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/ २००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड,** नॉदणीकृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिक्की-१९००५७ आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्कुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एसफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम ९३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद ायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ तारणकर्ताचे नाव व खाते क्रमांक	मागणी सूचना दिनांक व थकबाकी	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक ताबा प्रकार
٧.	१. मे. के के एंटरप्रायब्रेस (कर्जदार) २. सी. करूपना किरण पानसरे (कर्जदार) ३. शी. योगेश निवृत्ती सांगळे (जामीनदार) ४. शी. अंकुश केशव घुगे (जामीनदार) ५. सी. अंकुश केशव घुगे (जामीनदार) ५. सी. जयथी बालू पानसरे (जमीनदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र ०१७१३०१०००९१८६५)	२०.०४.२०२३ इ.१०,१५,२१०.२३ (रुपये दहा लाख पंधरा हजार दोनग्रे वहा आणि पैसे तेवीस फक्त)	रो हाउस ई-२०/ए, क्षेत्रफळ सुमारे १५६.७६ ची.मी. सोवत भूखंड क्रमांक २०ई भाग क्षेत्रफळ सुमारे २६७.३७५ ची.मी. गाव चंब्र्य येथे सर्व्हें क. १४ (भाग) सीटीएस क्र.६५ मधुन कोराले, नंदादीप एक्ट्रोस्ट को-ऑप. हीर्सिंग सोसायटी लि., सहकार नगर रोड ४, शेल कॉलनी, तालुका कुलां, चंब्र्य, मुंबई - ४०० ०७१, महाराष्ट्र येथील मालमत्तेच सर्व भाग व खंड, श्रीमती जयश्री वालू पानसरे यांच्या मालकीची. मालमत्तेची सीमा (मुल्यांकन अहवालानुसार): पूर्वेस वा त्या दिशेने: री हाऊस क्र.ई-१९ द्वारे उत्तरेस वा त्या दिशेने: रो हाऊस क्र.ई-१९ द्वारे उत्तरेस वा त्या दिशेने: रो हाऊस क्र.ए-२०/बी द्वारे	११.०७.२०२३ सांकेतिक तावा
₹.	१, श्री. नारायण अनंत गाडेकर (कर्जदार/तारणकर्ता) २. श्री. अभिषेक नारायण गाडेकर (सहकर्जदार) (कर्ज खाते क्र. ०६२३०११००००००४ आणि कर्ज खाते क्र. ०६२३०११००००००५)	०८.१२.२०२२ ७.४,८४,९३८.०० (रुपये चार लाख चीऱ्याऐंशी हजार नऊशे अडतीस फक्तः) आणि ७.२,९६,८९९.८७ १४४ दोन लाख शहाण्णव हजार आठशे एकोणीस आणि पैसे सत्त्याऐंशी फक्त)	खोली बी-२, गोराई - १, अक्षय को-ऑप, हौसिंग सोसायटी लि., प्लॉट १०८, आरएससी-१६, गोराई, स्वामी विवेकानद शाळेजवळ, सीटीएस क्र.१९/६१०, गाव बोरिवली, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे २५ की.मी. बिल्ट अप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. नारायण अनंत गाडेकर यांच्या मालकीची. वरील मालमतेची चतुसीमा (मूल्यांकन अहवालानुसार): पूर्वेस वा त्या दिशेने : खोली क्र.२इ द्वारे पश्चिमेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ द्वारे दिक्षणेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ द्वारे उत्तरेस वा त्या दिशेने : खोली क्र.२ द्वारे	१२.०७.२०२३ सांकेतिक ताबा
₹.	१. श्री. अजय सिताराम पाटील (कर्जदार (तारणकर्ता) २. सौ. शास्त्र सीताराम पाटील (सह-कर्जदार /तारणकर्ता) ३. श्री. उज्जल सीताराम पाटील (सहकर्जदार /तारणकर्ता) ४. सौ. मीनल अजय पाटील (जामीनदार) ५. सौ. भाविता उज्जल पाटील (जामीनदार) (कर्ज खाते क्र. ०५४३३०८००००००२)	०१.१२.२०२२ ७.१०,००,३७८.१७ (रुपये दहा लाख तीनशे अङ्ग्याहत्तर आणि पैसे सतराफक्त)	फलेंट क्र. ४०८, ४था मजला, इमारत क्र. डी-४१, विराट को- ऑप. हार्ऊसिंग सोसायटी लि. गोकुळधाम, जनरल ए.के. वैद्य मार्ग, सन्हें क्र. ३४, ३५ सीटीएस क्र.१५६ए, गाव दिहोशी, तालुका बोरिवली, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, महाराष्ट्र सेक्षफळ मुमारे २२१ ची.फू. विलट अप क्षेत्र, येथील मालमत्त्रेचे सर्व भाग व खंड, श्री. अजय सीताराम पाटील, श्रीमती शारदा सिताराम पाटील आणि श्री. उज्जल सीताराम पाटील यांच्या मालकीच. ज्या भूखंडावर इमारत वसलेली आहे ती चतुसिमा: पूर्वेस वा त्या दिशेने : इमारतीद्वारे, पश्चिमेस वा त्या दिशेने : रस्त्याने, दक्षिणेस वा त्या दिशेने :, उत्तरेस वा त्या दिशेने :	१२.०७.२०२३ सांकेतिक ताबा
Υ.	१. श्री. रवींद्र नामदेव शेट्ये (कर्जदार/तारणकर्ता) २. सौ. कविता रवींद्र शेट्ये (सह- कर्जदार/तारणकर्ता) ३. श्री. शेखर वाई भोसले (जामीनदार) (कर्ज खाते क्रमांक ००४३०११०००००८५)	०९.१२.२०२३ ७.२,५५,६६०.६६ रूपये दोन लाख पंचावन्न हजार सहाशे साठ आणि पैसे सहासष्ट फ्का)	फ्लॅंट क्र.४०८, ४था मजला, बी विंग, पूनम विहार बी कोहीसोलि, सीटीएस क्र.१९०, सर्ल्डे क्र.३४/१ आणि ३५, महाकात्ती केल्ड्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई + ४०००९३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ४८५ चौ.फुट बिल्ट अप क्षेत्र, वेथील मालसलेचे सर्व मान वर्डड, श्री. त्वींंड, नामदेव शेट्डो आणि सी. कविता रवींड़ शेट्डो यांच्या मालकीचे. ज्या भूखंडावर इमारत वसलेली आहे ती चतुसिमाः पूर्वेकडे किंवा विशेने: स्ल्याने पश्चिमेकडे किंवा विशेने: स्वामा इमारतीद्वारे यह किंवा उत्तरेकडे: पूनम विहार कोहीसोलि द्वारे दक्षिणेकडे किंवा विशेने: पूनम विहार इमारत सी४ द्वारे	१२.०७.२०२३ सांकेतिक ताबा

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेल ासल्यास त्यांनी **यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकर्ड वर नमद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळन एकत्रित रक्कम जमा करार्व तिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आ

दिनांकः १४.०७.२०२३

(प्राधिकृत अधिकारी) युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाण : मुंबई

XART

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

(पुर्वीची आर्ट ॲफोर्डेबल हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) नोंद. कार्या: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ शाखा कार्यालय: ४९, उद्योग विहार फेज ४, गुरूग्राम, हरियाणा-१२२०१५.

मिक्यगीरायदोगन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्गियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सुचना खालील स्वाक्षरीकर्ता हे **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड,** सरफायसी कायदा २००२ च्या कलम २(१)(एम)(४) अन्वये, नोंद पत्ता-१०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ (यापुढे प्रतिभूत धनको) यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत. यांनी **०६.०७.२०२३ रोजी** एनपीए म्हणून घोषित झालेल्या खालील कर्ज खाते क्रमांकामध्ये विद्यमान सचना बजावली होती

	and the state of t							
अ.	कर्ज खाते	कर्जदार व सह-	कर्जदार व सह-	प्रतिभूत मालमत्तेचे	मागणी सूचना	थकबाकी देय		
क्र.	क्रमांक	कर्जदारांची नावे	कर्जदारांचा पत्ता	तपशील	१३(२) दिनांक	रक्रम		
ع	एलएनके एलएन	घनश्याम मोहन	फ्लॅट क्र.१०५, ए विंग,	फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, ए विंग, अंदाजे कार्पेट क्षेत्र	09.09.7073	रु.१९,०२,२३७/-		
	08055-	परब व स्नेहल	उमिया धाम, वालिवली	२७.४९ चौ.मी., उमिया धाम म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे		(रुपये एकोणीस		
	२३०००८२५० व	घनश्याम परब	गाव, वालिवली रोड,	क्र.११८, हिस्सा क्र.१ व ३, गट क्र.११९, हिस्सा क्र.१,		लाख दोन हजार		
	एलएनके एलएन		बदलापूर पश्चिम, बदलापूर,	एकूण क्षेत्रफळ ५०८० चौ.मी., वालिवली गाव, ता.		दोनशे सदोतीस		
	08055-		ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.	अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३ येथे असलेली		फक्त)		
	२३०००८२५१			मालमत्ता आणि चतुसिमा अधिकार दस्तावेजप्रमाणे.				
2	एलएनके एलएन	लहु विठ्ठल	५३/६, लक्ष्मी बाई तुपरे	फ्लॅट क्र.२१०, २रा मजला, इमारत क्र.एफ३ विंग,	१०.०७.२०२३	रु.१०,१४,९०१/-		
	0१४१८-	तुपरे व स्वाती	चाळ, साईनाथ चौक, कुर्ला	एक्झर्बिया वांगणी पीएच-३, गाव खड्याचापाडा, तालुका		(रुपये दहा लाख		
l	१९०००६२७१	लहु तुपरे	पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-	कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे असलेली मालमत्ता		चौदा हजार नऊशे		
			X00060.	आणि चतुसिमा अधिकार दस्तावेजप्रमाणे.		एक फक्त)		

कर्जदारांना येथे कळविण्यात आले आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा येथे नमुद प्रतिभूत मालमत्तेत दिलेल्या संपदावर प्रतिभूत हिताची अंमलबजावणी करण्याचा अधिकार वापरला जाईल. सदर सूचना ही **एएचएफएल**कडे उपलब्ध कोणत्याही पर्वग्राहाशिवाय देण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८)

दिनांक : १४.०७.२०२३

प्राधिकृत अधिकार्र आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ COLLEGE OF NURSING, SHEDUNG PANVEL A Unit of St. Wilfred Education Society

	REQUIREMEN	NT			
S. N. Name of the Position Post Required 1 Principal 1 2 Vice Principal 1					
1	Principal	1			
2	Vice Principal	1			
3	Professor	1			
4	Associate Professor	1			
5	Assistant Professor	2			
6	Tutor	Q			

Interested & eligible candidates (As per MUHS, Nashik & INC, New Delhi) can send his/her updated resumewith relevant documents & pass port size photo to csmcon.nursing@gmail.com or directly post to the institutional address within 3 days of

992, A/1, Old Mumbai Pune Highway, Shedung Toll Plaza, Navi Mumbai, Maharashtra. Pincode – 401221 Contact No. 9326646103, 8828394472. Web site – www.csmcn.in. Email - csmcon.r

टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६०१, ६वा मजला, दुर्गा चेंबर्स, लिंकिंग tips.in रोड, खार (प), मुंबई-४०००५२.

दूर.क.: ९१-२२-६६४३११८८, फॅक्स: ९१-२२-६६४३११८९ ई-मेलः info@tips.in वेबसाईट:www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व अंतिम लाभांशाची घोषणा

- येथे सूचना देण्यात येत आहे की, टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) ची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने(ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.
- आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२- २३ करिता वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना
- तथापि, कंपनीचे सभासद कंपनीकडून वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत प्राप्त करू इच्छित असल्यास bijal@tips.in वर विनंती पाठवून विनंती करू शकतात
- उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य<u>ा www.tips.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

ई-वोटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

ज्या भागधारकांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना एजीएमच्या सूचने ध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एकतर एजीएमपूर्वी उपलब्ध असलेल्या रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान उपलब्ध. डिमॅट व वास्तविक स्वरुपात भाग धारण करणाऱ्या भागधारकांना मतदान करण्याची पद्धत शेअरधारकांना सूचनेध्ये प्रदान केली

पुस्तक बंद होण्याची तारीख आणि लाभांश:

- अ) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनस च्या नियम ४२ नुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर अंतिम लाभांश देण्यासाठी सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ ते गुरुवार, १० ऑगस्ट २०२३ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.
- ब) एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेनुसार रेकॉर्ड दिनांक अर्थात ३ ऑगस्ट, २०२३ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना लाभांश
- क) ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश वॉरंट/ डिमांड ड्राफ्ट पाठवले जातील.
- ड) भागधारकांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल असा आदेश देतो. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या पेमेंटच्या वेळी स्त्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे निवासी स्थिती, पॅन, श्रेणी डीपीसोबत आयटी कायद्यानुसार पूर्ण क रा आणि/किंवा अद्यायावत क रा किंवा वास्तविक स्वरूपात शेअर्स अशेल तर कंपनी किंवा आरटीए ला २८ जुलै, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी <u>rnt.helpdes@klinkintime.co.in</u> वर ईमेलद्वारे कागदपत्रे पाठवा.

ई-मेल/बँक खाते नोंदणी/अद्यायावत करण्याची पद्धत:

- अ) डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नसलेल्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या डिपॉझिटरीजमध्ये ई-मेल आणि इतर केवायसी तपशीलांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.
- ब) ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल, बँक खाते आणि इतर केवायसी तपशील कंपनीचे आरटी, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>rnt.helpdes@klinkintime.co.in</u> वर अपडेट करण्यासाठी फॉर्म आयएसआर-१ मध्ये रीतसर भरलेला सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा टपालाने सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे पाठवावे. यामुळे सभासदांना २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती, सूचना, रिमोट ई-वोटिंगच्या सूचना, व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना आणि त्यांच्या बँक खात्यात लाभांशाचे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट प्राप्त करण्यास सक्षम होईल.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावे आणि विशेषतः एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती तसेच रिमोट ई-वोटिंग मतदानाचा प्रकार किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मतदान माहिती वाचावी.

मंडळाच्या आदेशान्वये टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

सही / -

ठिकाणः मुंबई बिजल आर.पटेल दिनांकः १३ जुलै, २०२३ कंपनी सचिव

मुंबई लक्षदीप

रोज वाचा

Notice is hereby given that Ration Card bearing No. SB 0079710 of address: Room No. B/305, Malvani Himagiri CHS Ltd. Gate No. 7. Malwani. Malad West. Mumbai - 400095 has been lost it was in the name of ABDUL WAHID SHAH, now he has to apply to the ration office for the issue of Duplicate ration card. Any person who has any claim in respect of the said ration card should lodge such claim with Mr. ABDUL WAHID SHAH and his wife BABITA ABDUL WAHID SHAH within 15 days of the publication of this Notice.

PUBLIC NOTICE

Place: Mumbai Date: 14/07/2023

यूनियन बैंक (Union Bank

अन्धि कार्पोरेशन Andhra Corporation

मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, २१, वीणा चेंबर्स, मेझनिन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. वेबसाईट पत्ताः http://www.unionbankofindia.co.in, ई-मेल पत्ताः ubin0553352@unionbankofindia.bank

ताबा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया**, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबईचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०९.०१.२०२३ रोजी वितरीत केलेल्या **मागणी** सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार मे. श्री नव दुर्गा प्रोडक्टस्, कुमारी दिप्ती डी. जोशी **(मालक)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत देय रक्कम **रु.१,६४,१०,८८२.०५** (रुपये एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार आठशे ब्याऐंशी आणि पैसे पाच फक्त) अधिक व्याज (शुल्क वगळून) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/ तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ९ अन्वये <mark>११ जुलै, २०२३</mark> रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबई यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१,६४,१०,८८२.०५ (रुपये एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार **आठशे ब्याऐंशी आणि पैसे पाच फक्त)** अधिक व्याज जमा करावी.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन

प्लॉट क्र.१४६, १४७, १४८, १४९, आछड इंडस्ट्रीयल एरिया, एन.एच.८ जवळ, गाव आछड, ता तलासरी, ठाणे-४०१६०६ येथील जागेत असलेल्या साठा व यंत्र सामग्रीचे तारण.

दिनांकः ११.०७.२०२३

मख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

नमना अ जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) वासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण

		व्हट लिमटडच्या धनकाच लक्ष वधण्याकारता
		आवश्यक तपशिल
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१७ सप्टेंबर, २०१२
W	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी - मुंबई
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४५३०९एमएच२०१२पीटीसी२३५८००
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	फ्लॅट क्र.१०१, ओजी-३, ओबेरॉय गार्डन, ठाकूर गाव, पश्चिम द्रुतगती महामार्ग, कांदिवली (पु.), मुंबई शहर, महा-४००१०१, भारत.
Ę	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	एनसीएलटीद्वारे मंजूर आदेश दिनांक: ११ जुलै, २०२३ आयआरपीद्वारे प्राप्त आदेश दिनांक: १३ जुलै, २०२३
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०७ जानेवारी, २०२४
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	सीए नरेन शेठ, बी.कॉम (हॉन्स) एफ.सी.ए., डीआयएसए (आयसीएआय) (आयआरपी) अपतदारी प्राधिकारी (आयपी आयपी/पी-00१३३/आयडीबीआय/आयपीए-00१/ २०१७-१८/१०२७५
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	१०१४-१०१५, प्रसाद चेंबर, टाटा रोड क्र.१, ऑपेरा हाऊस, चर्मी रोड (पुर्व), मुंबई-४००००४. मो.:०९८२११३३४२६, दूर.:०२२-६६३२२८७०, ई-मेल: mkindia58@gmail.com/ cirp.vvsppl@gmail.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	वरीलप्रमाणे व प्रक्रिया ई-मेल: cirp.vvsppl@gmail.com (सीआयआरपी रेग्युलेशन्स ४सी/आयबीबीआयनुसार)
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२७ जुलै, २०२३
१२	अंतरिम ट्राव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	https://ibbi.gov.in/home/downloads

येथे सुचना देण्यात येत आहे की, मे. विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी तराव प्रकिर प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने **११ जुलै, २०२३** रोजी दिला आहे. परंतु आदेश प्राप्त दिनांक १३ जुलै, २०२३ आहे.

. विंध्यवासिनी बिल्डकॉन गवर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे २**७ जुलै, २०२३** रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगाः व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

विंध्यवासिनी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडकरित दिनांक: १३ जुलै, २०२३

AngelOne Angel One Limited

(formerly known as Angel Broking Limited CIN: L67120MH1996PLC101709 Regd. & Corporate Office: 8th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E)

Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

Sr. No.	Particulars		Quarter Ended		Year Ended
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	8,075	8,258	6,820	30,016
2	Profit before tax	2,967	3,616	2,427	11,918
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0)	(1)	(1)	(3
4	Profit for the period	2,208	2,669	1,815	8,899
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,198	2,667	1,807	8,884
6	Equity Share capital				834
7	Other Equity				20,78
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each) (not annualised				
	for interim period)				
	Basic EPS from continuing operations	26.39	32.01	21.88	106.9°
	Diluted EPS from continuing operations	26.00	31.47	21.34	105.1
	Basic EPS from discontinuing operations Diluted EPS from discontinuing	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03
	operations	(0.00)	(0.01)	(0.01)	(0.03
	Basic EPS from total operations	26.38	32.00	21.87	106.8
	Diluted EPS from total operations	25.99	31.47	21.33	105.09
	Debt Equity Ratio	0.35 Times			0.36 Time
	Debt Service Coverage Ratio	18.37 Times			15.15 Time
	Interest Service Coverage Ratio	17.27Times			14.35 Time

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE

	FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023 (Rs. in million)						
Sr. No.	Particulars		Quarter Ended				
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1 2 3 4	Total revenue from operations Profit before tax Profit for the period Total Comprehensive Income for the period	8,026 2,942 2,190 2,180	8,204 3,585 2,645 2,643	6,773 2,388 1,783	29,841 11,811 8,818 8,804		
5 6 7	Equity Share capital Other Equity Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period)	2,100	2,010	,,,,,	834 20,312		
	Basic EPS Diluted EPS	26.17 25.78	31.72 31.19	21.49 20.96	105.90 104.13		

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the quarter ended on 30 June 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2023 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and programments of the Company is a www.nseindence in

i.e. www.angelone.in Date : 13 July 2023 Place: Mumbai Naheed Pate Company Secretary and Compliance Office